

GE Power India Limited CIN-L74140MH1992PLC068379

Corporate Office: Axis House, Plot No 1-14, Towers 5 & 6, Jaypee Wish Town, Sector 128 Noida Uttar Pradesh - 201301

T +91 0120 5011011 F +91 0120 5011100 www.ge.com/in/ge-power-india-limited

The Manager - Listing

25th Floor, P.J. Towers,

Mumbai – 400 001

To.

BSE Ltd.

Dalal Street.

25 October 2019

To, The Manager - Listing **National Stock Exchange of India Ltd.** Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E) Mumbai - 400 051

Symbol: **GEPIL** Scrip Code: **532309**

Sub.: Notice of Board Meeting – Newspaper Advertisement

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, and in continuation to our letter dated 22 October 2019, regarding intimation of Board Meeting, please find enclosed a copy of the advertisement published in English and regional (Marathi) newspapers.

This is for your information and records.

Thanking you, Yours truly,

For GE Power India Limited

Pradeepta Puhan Company Secretary

DEALS ROUND-UP

ALKEMI LEADS ₹30-CRORE SERIES A ROUND IN HYGIENE BRAND PEE SAFE

Pee Safe, a hygiene and wellness brand known for its toilet seat sanitizer spray, has raised a ₹30-crore Series A

round led by health-focused growth-stage investment firm Alkemi Growth Capital. Pee Safe will use the capital to strengthen its product development and distribution. The startup was founded in early 2017 by Dheeraj Jain, former managing partner of London-based venture capital firm Redcliffe Capital, and serial entrepreneur Vikas

Bagaria. It also sells sanitary



Vikas Bagaria, Pee Safe co-founder.

pads, organic cotton tampons, menstrual cups, panty liners, breast pads, natural intimate washes and wipes, among other products, through general stores, airports and organized stores across more than 40 cities. It also sells through its website and e-commerce platforms such as Amazon, Nykaa, and Flipkart. "What started as a journey with one product inspired by my own personal experience, is now a basket of many products inspired by the personal experiences of several thousands of our loyal customer base. Apart from helping with product $development \, and \, other \, aspects, the \, capital \, infusion \, will \,$ help us support our talent needs in areas such as sales, marketing and finance," said Bagaria.

BLUME VENTURES INVESTS IN FASHION RENTAL FIRM STAGE3

Stage3, a fashion rental and styling platform, raised \$2 million in a pre-Series A funding round led by Blume Ventures. Stage3 will use the money to improve the brand experience, boost its offline footprint and



Sabena Puri, Stage3

increase data capabilities. Stage3 also plans to collaborate with several prominent celebrities, influencers and designers over the next one year to add to its extensive network. Founded in 2016 by Sabena Puri, Sanchit Baweja and Rina Dhaka, the Delhi-based company rents expensive designer wear at a fraction of their retail price, and sells $capsule\, collections\, through$ its home-grown fashion

brand Alaya, by leveraging collective purchase trends and data insights from customers. "Through our offerings, we want to bridge this gap and help our customers be on top of today's fashion game without having to worry about high pricing, seasonality or storage woes. At Stage3, we have proven that the sharing economy is going to change the way we consume fashion in India," said Puri.

SHIKSHA FINANCIAL RAISES DEBT FUNDING FROM NORTHERN ARC

Shiksha Financial Services India Pvt. Ltd, an educationfocused non-banking financial company, has raised ₹30 crore by issuing non-convertible debentures (NCD) to Northern Arc Capital, a debt platform for financial institutions, and Netherlands-based impact investment fund Triodos Investment Management. The Chennaibased lender will use the capital to grow its loan portfolio, expand its presence in south India and launch its services in Madhya Pradesh, Gujarat and Rajasthan. "Education financing is emerging as an important sector

financial inclusion landscape is expanding and we are noticing opportunities beyond traditional sectors such as microfinance. Due to our rigorous and stringent client on-boarding process and incentive alignment through co-investing, reputed investors are comfortable in taking exposure to institutions like Shiksha, which are playing a game-changing role in enabling inclusion," said

of focus at Northern Arc. The



Kshama Fernandes. MD and CEO, Northern Arc.

Kshama Fernandes, managing director and chief executive officer, Northern Arc.

Founded in 2014 by V.L. Ramakrishnan and Jacob Abraham, Shiksha offers business loans to private schools and study loans to parents of school-going students. The company is operational in the five south Indian states and is serving more than 2,000 schools and 2.2 million students

UTI AMC picks Citi,

ICICI for public offer

feedback@livemint.com

itigroup and ICICI

Securities are among

banks selected for UTI

Asset Management Co.'s

planned initial public offering

in Mumbai, according to people familiar with the matter.

HSBC Holdings, SBI Capital

Markets and Kotak Mahindra

Bank are also picked to

arrange the mutual fund's

share sale, said the people,

who asked not to be identified

as the information is private.

The offering could raise about

₹2,600 crore, the people said.

counts SBI, LIC, Bank of Bar-

UTI Asset Management

COMPILED BY RIDHIMA SAXENA/MINT

GMR recasts debt worth ₹900 crore

Restructuring comes ahead of planned sale of stake in airport biz

DEALS

Swaraj Singh Dhanjal MUMBAI

MR Enterprises Pvt. Ltd, the promoter holding company of GMR group, has restructured loans worth ₹900 crore as it awaits plans to sell a stake in its airports business to a three-member consortium led by the Tata Group.

GMR Enterprises, which owns a 49.46% stake in the group's flagship firm GMR Infrastructure Ltd, had availed of structured credit financing through non-convertible deben $tures \, (NCDs) \, from \, a \, joint \, venture \, of \,$ Piramal Enterprises and Dutch pension fund manager APG in 2015.

"These NCDs were to mature in 2019, but the promoter holding company has restructured the loans and the maturity has been extended by three years to 2022. The interest rate on these NCDs has also been hiked," said one person aware of the development.

According to Brickworks Ratings, the outstanding principal of the NCDs subscribed by Piramal and APG stood at ₹675

crore, as of July 2019. "The rating however is constrained by limited revenue sour $ces \, in \, the \, form \, of \, divi$ dend/investment income as GMR Enterprises is a hold-

ing company of the group and not an operating company, increase in net losses (on a consolidated basis) for FY19 GMR Infrastructure mainly due to impairment losses due to low realization from its energy business, and dependence on refinancing and/or raising additional funds towards debt servicing," Brickworks



GMR Enterprises had availed structured credit financing through NCDs from a JV of Piramal Enterprises and Dutch pension fund manager APG in 2015.

THE three investors

will use the remaining

₹7,000 crore to buy

GMR Airports shares

from its parent

said in a report on GMR Enterprises on 5 July.

Emails sent to GMR and Piramal did not elicit any response.

The restructuring of promoter group loans comes at a time when GMR group's deleveraging plan is awaiting closure with a planned ₹8,000 crore stake sale in the air-

INFUSION PLAN

OF the total sum.

₹1,000 crore will

Airports

ports business.

come as equity infusion into GMR

Mint reported on 27 March that

the Tata Group and two foreign enti-

ties-GIC Pvt. Ltd and Hong Kong-

based SSG group-have agreed to

invest ₹8,000 crore in GMR Infra-

Of the total, ₹1,000 crore will

come as equity infusion into GMR

structure Ltd's airports business.

Airports Ltd while the three investors will use the remaining ₹7,000 crore to buy GMR Airports shares from its parent. The funds will be used to cut debt at the airports operator and at the group level.

Once the deal is completed, Tata Group will hold 20% in GMR Airports, while GIC and SSG will have

stakes of 15% and 10% respectively. The deal valued GMR Airports at ₹18,000 crore.

The deal is crucial as GMR Infrastructure's net consolidated debt is as high as ₹20,000 crore.

However, the stake deal in the airports business struck a hurdle recently.

The Airports Authority of India (AAI) has sought the opinion of the solicitor general on the legality of Tata Group's plans to pick a majority stake in GMR Airports, Mint reported on 3 October.

Axis leads the pack Axis Bank secured the highest investment banking fees in the January-September period. Fees* (in \$ mn) Market share (%) Axis Bank 75.5 9.6 ICICI Bank 8.4 6.9 54.4 State Bank of India 29.7 3.8 Yes Bank 3.7 Morgan Stanley

I-banking fees up 5.8% to \$783.5 mn during Jan-Sep, shows report

plans to lay off 4,000 Report

bit.ly/2PqtKHV

Ridhima Saxena

ridhima.s@livemint.com MUMBAI

ndian investment banking fees rose 5.8% to \$783.5 million in the nine months through 30 September from a year earlier, boosted by a surge in debt underwriting fees, according to a report by Refinitiv, a financial market data provider.

Investment banking fees for the first nine months was at its highest since 2017, when fee generation rose to \$859.9 million, according to the data.

Debt issues drove fee generation, recording total fee of \$201.2 million in the first nine months of 2019, more than double that of the previous year and the best-ever since 2000.

The strong debt underwriting fee came on the back of primary bond offerings from India-domiciled issuers hitting a record high at \$66.7 billion during the first nine months of 2019, more than double the amount raised a year ago. The largest bond issue worth \$1.2 billion was launched by the London branch of State Bank of India, making it the largest bond issuance from an Indian company so far this year.

About 70% of the debt capital market fees came from companies in the financials sector, which raised \$46.2 billion, showing a 73.2% increase in proceeds raised compared to last year. This was followed by bond issuances from firms in the energy and power sector, which grew 5 times to \$10.3 billion.

While the debt market did well for bankers, equity capital markets underwriting fee fell about 5% to \$134.2 million from the same period last year, as initial public offerings (IPO) by Indian companies fell 49% to \$2.2 billion.

Merger and acquisition advisory fees also fell 16% to \$238.2 million from a record high set a year ago. This was mainly due to a slowdown in overall M&A deals in India, which fell about 46% to \$61.2 billion during January-September mainly because of a sharp drop in cross-border

Axis Bank took the top spot in India's investment banking league tables with a 9.6% market share and \$75.5 million in related fees, followed by ICICI Bank in the second place, and State Bank of India at the third position.

(₹ in Crores)

KKR's NBFC arm chief Krishnan steps down

A three-member

consortium led by

invest ₹8,000 cr in

GMR's airport biz

Deepti Chaudhary deepti.c@livemint.com BENGALURU

n a top-level rejig at global private equity (PE) fund KKR, B.V. Krishnan, the chief executive officer (CEO) of its non-banking financial company (NBFC) arm has stepped down due to personal reasons.

KKR India's CEO Sanjay Navar will take over the reins of KKR India Financial Services Pvt. Ltd, said two persons close to the development who did not wish to be identified.

"Some of the bets in the credit business have not gone down well," said one of the persons cited above.

KKR is one of the first global PE firms to set up lending operations in India. KKR India Financial Services, a non-deposit taking NBFC, which started operations in October

2009, is engaged in structured funding, promoter financing, acquisition funding, and mezzanine financing. The NBFC has a loan book of ₹6,000 crore and 50 active loans. A KKR India spokesperson

confirmed that Krishnan is moving on. "KKR remains committed to the Indian market for the long-term and we continue to recognise the important role KKR India Financial Services plays in supporting the local economy. Through KIFS, we will continue to provide the necessary capital to the home-grown businesses that have difficulty accessing flexible credit to help carry out their business plans," the spokesperson said.

Rating agency Crisil recently cut the long-term debt instruments and bank facilities of KKR India Financial Services to CRISIL AA/Stable from CRISIL AA+/Stable.

ITC Limited

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Six Months ended 30th September, 2019

Consolidated 3 Months 6 Months 3 Months esponding 3 Months 6 Months 3 Months **Particulars** ended ended ended ended ended 30.09.2019 30.09.2019 30.09.2019 30.09.2019 30.09.2018 30.09.2018 Total Income from Operations 12525.80 24648.79 11776.63 13497.27 26802.46 12658.65 2 Net Profit / (Loss) for the period 4807.70 9619.44 4369.12 5042.11 10233.63 4529.46 (before tax and Exceptional items) 5042.11 10233.63 4529.46 3 Net Profit / (Loss) for the period before tax 4807.70 9619.44 4369.12 (after Exceptional items) 4023.10 7197.04 2954.67 4174.69 7615.66 3047.01 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items) Total Comprehensive Income for the period 3979.73 6940.66 4122.51 7320.53 2754.55 2828.85 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income 6 Equity Share Capital 1228.65 1228.65 1224.19 1228.65 1228.65 1224.19 7 Earnings Per Share (of ₹ 1/- each) (not annualised): 1. Basic (₹): 3.28 5.87 3.35 6.09 2.46 2. Diluted (₹): 5.84 2.40 6.06 2.44

a) The above is an extract of the detailed format of the Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Unaudited Financial Results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 24th October, 2019. The full format of the Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (www.itcportal.com) and on the websites of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), BSE Limited (www.bseindia.com) and the Calcutta Stock Exchange Limited (www.cse-india.com).

The Limited Review, as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, has been completed and the related Reports have been forwarded to the Stock Exchanges. These Reports do not have any impact on the above 'Results and Notes' for the Quarter and Six Months ended 30th September, 2019 which needs to be explained.

Registered Office: Virginia House, 37 J.L. Nehru Road, Kolkata 700 071, India

Dated: 24th October, 2019

Place: Kolkata, India

For and on behalf of the Board

Sd/-Director & Chief Financial Officer

Sd/-Chairman & Managing Director

Website: www.itcportal.com | E-mail: enduringvalue@itc.in

Phone: +91-33-2288 9371 | Fax: +91-33-2288 0655 | CIN: L16005WB1910PLC001985



















FMCG | Hotels | Paperboards & Packaging | Agri Business | Information Technology

ager from some of the holders. Existing shareholders plan to sell a combined 30% stake in the proposed offering, one of the people said.

Details of the offering could

oda and Punjab National Bank

as its shareholders. In 2010, T.

Rowe Price Group Inc.

acquired 26% of the asset man-

change as the deliberations are ongoing, the people said. More banks could be added, they said. Representatives for Citigroup and ICICI Securities declined to comment, while representatives for UTI Asset Management, HSBC, Kotak Mahindra and SBI Capital didn't immediately respond to

requests seeking comments. **BLOOMBERG**

GE Power India Limited CIN: L74140MH1992PLC068379

Registered Office: 'The International', V Floor, 16, Marine Lines Cross Road No. 1, Off Maharshi Karve Road, Churchgate Mumbai-400020 (India).

Website: www.ge.com/in/ge-power-india-limited

Notice is hereby given pursuant to Regulation 29 and 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 04 November 2019, inter alia, to consider and approve the Un-audited Financia Results of the Company for the guarter ended 30 September 2019. The intimation is also available on the website of the Company

(www.ge.com/in/ge-power-india-limited) and on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com). For GE Power India Limited

Place: Noida Pradeepta Puhan **Date:** 24 October 2019



nd commissioning of Biometric Devices for Fingerprint Time Attendance System for Studen at Regional and Branch Offices of ICAI (CIRC, NIRC, EIRC, SIRC AND WIRC) for IT and Soft Skill Courses-Phase-II. Bidders are advised to go through the tender document befo submitting the bids. The details are available at ICAI website www.icai.org/tender Last Date of Bid Submission is 14-11-2019 up to 5.00 PM.

MUMBAI | FRIDAY | OCTOBER 25, 2019 www.freepressjournal.in

FORM G (RE- ISSUE) INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 RELEVANT PARTICULARS Name of the CD (Corporate Debtor) MI MARATHI MEDIA LIMITED Date of incorporation of CD 15th March'2004 Authority under which CD is incorporated / Registrar of Companies - Mumbai registered Corporate identity number of CD U92100MH2004PLC145070 Address of the registered office and principal Reg Off: 101 Sumer Kendra Society, Pandurang office (if any) of CD Budhkar Marg, Near Doordarshan Kendra. Behind M &M Tower, Worli , Mumbai 400013 Insolvency commencement date of the CD 7th January 2019 Date of invitation of expression of interest 25th Oct 2019 Eligibility for resolution applicants under an be obtained by mail from section 25(2)(h) of the Code is available at: subrata.m@hotmail.com. Norms of ineligibility applicable under section Can be obtained by mail from 29A are available at: subrata.m@hotmail.com Last date for receipt of expression of interest 31st October'2019 Date of issue of provisional list of prospective 1st Nov'2019 resolution applicants Last date for submission of objections to 1st Nov'2019 provisional list Date of issue of final list of prospective resolution applicants Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants Manner of obtaining request for resolution By seeking the same from the resolution ofessional over email subrata m@hotmail.co plan, evaluation matrix, information memorandum and further information The same shall be provided in electronic form only to the prospective resolution applicant in Last date for submission of resolution plans 8th Nov'2019 In Electronic form to email id mentioned in sr. no Manner of submitting resolution plans to resolution professional 15 above. Also Send Hard Copy to CA Subrata Maity, B 202, Jai Gurudeo Complex, Plot 16-25, Sector 17, Kamothe, Navi Mumbai, 8 Estimated date for submission of resolution 11th November' 2019 plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the Subrata Monindranath Maity R No: resolution professional IBBI/IPA-001/IP-P00884/20017-2018/11481 Name. Address and e-email of the resolutio CA Subrata Maity, B 202, Jai Gurudeo Complex, professional, as registered with the Board Plot 16-25, Sector 17, Kamothe, Navi Mumbai, Mail id: subrata.m@hotmail.com Address and email to be used for Can be obtained by mail from correspondence with the resolution subrata.m@hotmail.com. professional Further Details are available at or with CA Subrata Maity, B 202, Jai Gurudeo Complex, Plot 16-25, Sector 17, Kamothe, Navi Mumbai, 3 Date of publication of Form G (Re-Issue) Subrata Monindranath Mait R No: IBBI/IPA-001/IP-P00884/20017-2018/11483 IRP/RP for MI MARATHI MEDIA LIMITED

B 202, Jai Gurudeo Complex, Plot 16-25, Sector 17

Kamothe, Navi Mumbai, 410209

Navi Mumbai

25th Oct'2019

GE Power India Limited

CIN: L74140MH1992PLC068379 Registered Office: 'The International', V Floor, 16, Marine Lines Cross Road No. 1, Off Maharshi Karve Road, Churchgate,

Mumbai-400020 (India). Tel. No. 022- 66399255 / 66399260

Website: www.ge.com/in/ge-power-india-limited

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 and 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 04 Results of the Company for the quarter ended 30 September 2019.

November 2019, inter alia, to consider and approve the Un-audited Financial The intimation is also available on the website of the Company (www.ge.com/in/ge-power-india-limited) and on the website of the

Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com). For GE Power India Limited

Place: Noida Pradeepta Puhan Company Secretary Date: 24 October 2019

Place: Mumbai

Date: 22.10.2019

The Mogaveera Co-operative Bank Ltd. Regd. & Administative Office : 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058.

> [Under Rule 8(1)] **POSSESSION NOTICE** (Immovable Property)

Whereas, the undersigned being the Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice to the below mentioned borrowers/quarantors to repay the amount mentioned in the notice plus further interest as mentioned below within 60 days from the date of the said notice. The borrower(s)/guarantors, having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted borrower(s), guarantors and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act. read with rule 9 of the said rules on the under mentioned date. The borrower(s)

Sr. No.				Description of Immovable Properties & owner/s of the Secured Asset/s
1.	M/s. Jethe & Associates (Prop. Mr. Nandkumar V. Jethe) -Borrower		22/10/2019	Mr. Nandkumar V. Jethe & Mr. Vishwanath K. Jethe - Flat No. 201, 2nd Floor, (
1.	Mrs. Seema Nandkumar Jethe	69,68,276.55 (as on		Wing, Jethe Tower Ambawadi, Behind Ambawad
2. 3.	Mr. Vishwanath K. Jethe Mr. Sanjay Dattaram Jethe -Sureties	31/05/2019)		Bus Stop, S. V. Road, Dahisa East, Mumbai-400 068

Mr. Harish K. Shriyan

Chief Manager & Authorised Officer

MVHV

MAHARASHTRA STATE POWER GENERATION COMPANY LTD. NOTIFICATION OF INVITATION OF BIDS

INTERNATIONAL COMPETITIVE BIDDING FOR SUPPLY OF NON-COKING (STEAM) COAL OF FOREIGN ORIGIN WITH REVERSE AUCTION ON FOR DELIVERY BASIS

Date of issuance of invitation: 25.10.2019 (TO BE SUBMITTED ONLINE DULY FILLED IN & DIGITALLY SIGNED)

The Maharashtra State Power Generation Co. Ltd., Mumbai, India (MAHAGENCO) invites online Bids (Two Bid System i.e. separate bid for technical/commercial and price bid) from eligible Bidders for supply of "2.0 MILLION MT NON-COKING (STEAM) COAL OF FOREIGN ORIGIN" on FOR Destination basis for Koradi Thermal Power Station (U#8,9 &10) (3 X 660 MW), Khaperkheda Thermal Power Station (U#1 to 5) (4 X 210 MW + 1 X 500 MW), Chandrapur Thermal Power Station (U#8&9) (2 x 500 MW), Bhusawal Thermal Power Station (U#4&5) (2 x 500 MW) and Nashik Thermal Power Station (U#3,4 &5) (3 X 210 MW) with reverse auction. Procurement process will be done on e-tendering. Each bidder shall register itself on online payment of the vendor registration fee (Rs.5000/- + Goods & Service Tax (GST) @18 % GST Extra i.e.Rs.5900/-) and tender fee (Rs.25000/-+ Goods & Service Tax (GST)@18% extra i.e.Rs.29500/-).

Bid Specification shall be available for download on or before 31.10.2019 on website https://sets.mahagenco.in after payment of vendor registration and tender fee. Overseas bidders can submit the vendor registration and tender fee through international debit/credit card.

Last date for payment of tender fees: 16.11.2019 15:00 Hrs. IST and download of tender document

Pre-bid meeting : 19.11.2019 15:00 Hrs. IST Due date for submission of bids : 28.11.2019 15:00 Hrs. IST : 28.11.2019 16:00 Hrs. IST

Due date for opening of techno-commercial bids

MAHAGENCO reserves the right to cancel / withdraw this invitation for Bids without assigning any reason for such decision.

CHIEF ENGINEER (FM) Contact details: Phone (P) 022- 26475927(0) 022- 26474211

26472131 Extn: 2451 Fax No. 022-2658 1466

Email: cefmc@mahagenco.in / cefmc.mspgcl@gmail.com NOTE: This is an e-tender. Offers shall be submitted & processed in electronic mode only. Physical copies of required document will additionally need to be supplied for verification. The instructions to bidder/terms & conditions appearing in this specification only shall be applicable.

NAGPUR MUNICIPAL CORPORATION

EXTENSION NOTICE

The Notice Inviting Tender (NIT) for selection of Bidder for the work of "Construction of Modern Shopping Complex, Metro Mall (above Plinth Level) at Plot No. 1 of Orange City Street Project, near Jaiprakash Nagar Metro Station on Wardha Road, Nagpur' was published vide Advt. No. 334/PR. Dated 07th Sept., 2019 and available on the website www.mahatenders.gov.in. With regard to the said NIT, the following changes in dates may be noted by the prospective bidders :

Bid Submission End Date	Upto 02/11/2019upto 5.00 p.m.				
Date of Bid opening (Technical Cover)	04/11/2019 at 5.00 p.m.				

Other contents of the tender advertisement shall remain unchanged.

any, will be available on the Portal only.

Executive Engineer (Project) dt: 24/10/2019 Nagpur Municipal Corporation, Nagpur

> RAIL WHEEL FACTORY MATERIALS MANAGEMENT DIVISION

0 YELAHANKA, BENGALURU - 560 064. Website: www.rwf.indianrailways.gov.in TENDER NOTICE No. RWF/S/P1/001/2019-20 dt 19.10.2019 On behalf of the President of India, Principal Chief Materials Manager invites electronic Tenders from Interested Vendors for supply of the following items on the Indian Railways E-Portal www.ireps.gov.in. The Tender documents and the Corrigenda to the Tenders, if

Unit	Qty.	Short Description	Due Date	Tender No.	SI. No.
MT	290	Graphite Granules to RWF Specification	04.11.19	P1190305	1
MTF	103348	Tube M.S. Black Medium Grade as per IS IS:1239/2004/PART-I	04.11.19	P1190338	2
Kgs	71867.5	LP Gas	04.11.19	P1190422	3
sets	60	Recentering Tool Holder	04.11.19	P1190414	4
Kgs.	492560	Ferro Manganese as per RWF specification	06.11.19	P1190308	5
Mtrs	345	Modified 10" Pitch chain as per RWF Drawing	06.11.19	P1190406	6
Sets	4	Forging Hammer as per RWF drawing	06.11.19	P1190407	7
Nos	205906	Clay graphite stoppers as per RWF specification	08.11.19	P1190339	8
Ltrs	14910	Cutting Compound	11.11.19	P1190395	9
Nos	135396	Copper Coated Graphite Electrodes as per RWF specification	12.11.19	P1190336	10
Two items		Universal Chuck Jaws A & B	12.11.19	P1190455	11
Nos	84115	Magnesia Carbon Bricks as per RWF specification	14.11.19	P1190342	12
Kgs	799860	Magnesite Wet Ramming Mass as per RWF specification	15.11.19	P1190265	13
Set	241	CONTRACT TO CONTRACT	19.11.19	P1190351	14
Kgs	375860	Ladle Insulation Material as per RWF specification	19.11.19	P1190340	15
Nos	2	Water Cooled Roof to RWF Drawing	21.11.19	P1190512	16
Nos	2	Pressure Tank Cover to RWF Drawing	-		_
Set	414	Aluminised Rayon Suit	22.11.19	P1190481	18

HDFC ERGO General Insurance Company Limited (CIN: U66030MH2007PLC177117) Unaudited Financial Results for the half year ended September 30, 2019 Registration No.: 146

Date of Registration with the IRDAI: July 09, 2010



FORM NL-2A-B-PL: PROFIT AND LOSS ACCOUNT



FORM NL-1A-B-RA: REVENUE ACCOUNT For the period ended 30.09.2019 For the period ended 30.09.2018 Particulars Fire Marine Misc Total Fire Marine Misc Total 273,596 16,636,948 17,265,380 370,304 20,644,054 21,676,592 Premiums earned (Net) 354,836 662,234 Profit/Loss on sale/redemption of Investments (Net) 6,577 1,484 124,200 132,261 11,867 2.832 206,275 220,974 3 Others: Investment Income from Terrorism Pool 3,800 3,800 20,693 20,693 Miscellaneous Income/Liabilities written back 727 417 23,225 24,369 25,577 26,522 524 421 Interest, Dividend and Rent - Gross 33,273 2,785,085 2,965,842 127,919 2,223,541 2,381,992 30,532 147,484 TOTAL (A) 820,822 405,478 23,576,564 24,802,864 515,839 307,381 19,092,341 19,915,561 Claims Incurred (Net) 316,453 16,504,520 17,384,378 563,405 336,920 263,227 | 12,907,743 | 13,507,890 Commission (Net) (1,300,195) (1,393,797) (425,043)(858,243) (1,235,774) (159,561)65,959 47,512 Operating Expenses related to Insurance Business 140,396 5,908,998 6,860,603 120,076 4,764,555 811,209 483,479 5,368,110 Premium Deficiency TOTAL (B) 522,808 21,113,323 22,851,184 395,356 1,215,053 430,815 16,814,055 17,640,226 Operating Profit/(Loss) from Fire/Marine (394,231) (117,330) 2,463,241 1,951,680 2,278,286 2,275,335 120,483 (123,434) Miscellaneous Business C= (A - B) APPROPRIATIONS: 2,463,241 Transfer to Shareholders' Account (394,231) (117,330) 1,951,680 120,483 (123,434) 2,278,286 2,275,335 Transfer to Catastrophe Reserve Transfer to Other Reserves TOTAL (C) (394,231) (117,330) 2,463,241 1,951,680 120,483 (123,434) 2,278,286 2,275,335

ORM NL-3A-B-BS - BALANCE SHEET	(₹. In '000		
Particulars	As at 30.09.2019	As at 30.09.2018	
SOURCES OF FUNDS			
Share Capital	6,058,421	6,054,221	
Reserves And Surplus	15,640,660	13,880,621	
Fair Value Change Account - Shareholders	(29,470)	(88,885)	
Fair Value Change Account - Policyholders	(111,271)	(246,135)	
Borrowings	3,500,000	3,500,000	
Deferred Tax Liability	2	48,902	
TOTAL	25,058,340	23,148,724	
APPLICATION OF FUNDS		16	
Investments - Shareholders	21,792,470	11 (S12) 12 (S12) 14 (S12) 15	
Investments - Policyholders	82,280,772	64,718,123	
Loans	0.470.045	0.440.500	
Fixed Assets	2,179,915 462,368	2,140,586	
Deferred Tax Assets Current Assets	402,300		
- Cash And Bank Balances	2,407,105	2,045,171	
- Advances And Other Assets	29,345,204	16,063,487	
SUB-TOTAL (A)	31,752,309	18,108,658	
Current Liabilities	83,737,367	60,023,551	
Provisions	29,672,127	25,166,295	
SUB-TOTAL (B)	113,409,494	85,189,846	
NET CURRENT ASSETS/(LIABILITIES)			
(C) = (A - B)	(81,657,185)	(67,081,188)	
Miscellaneous Expenditure (to the			
extent not written off or adjusted)	<u> </u>	10-	
Debit Balance in Profit And Loss Account	U		
TOTAL	25,058,340	23,148,724	
MANUFACTURE CONT.			

Sr. No	Particulars	For the period ended 30.09.2019	For the period ended 30.09.2018
1	Gross Direct Premium Growth Rate	20.14%	13.01%
2	Gross Premium to shareholders' fund ratio	2.33	2.11
3	Growth rate of shareholders' fund	8.85%	16.89%
4	Net Retention Ratio	44.47%	45.82%
5	Net Commission Ratio	-6.11%	-6.33%
6	Expense of Management to Gross Direct Premium Ratio	20.54% 19.	
7	Expense of Management to Net Written Premium Ratio	45.49%	42.94%
8	Net Incurred Claims to Net Earned Premium	80.20%	78.24%
9	Combined Ratio	104.17%	99.42%
10	Technical Reserves to Net Premium Ratio	3.11	2.87
11	Underwriting Balance Ratio	-0.05	-0.02
12	Operating Profit Ratio	9.00%	13.18%
13	Liquid Assets to Liabilities Ratio	0.23	0.36
14	Net Earnings Ratio	8.04%	11.78%
15	Return on Net worth Ratio	8.45%	11.53%
16	Available Solvency Margin Ratio (ASM) to Required Solvency Margin Ratio (RSM)	1.70	2.03
17	Gross NPA Ratio*	NA	NA
	Net NPA Ratio*	NA	NA NA
18		0.16	0.18
19		19.77	23.24
20		19.77	23.24
21	Asset Cover Availability*	NA	NA.

For the For the Sr. No period period **Particulars** ended ended 30.09.2019 30.09.2018 OPERATING PROFIT/(LOSS) (394, 231)120,483 (a) Fire Insurance (b) Marine Insurance (117,330)(123,434)(c) Miscellaneous Insurance 2,278,286 2,463,241 INCOME FROM INVESTMENTS 783,290 771,855 (a) Interest, Dividend and Rent - Gross (b) Profit on sale of investments 34,931 71,604 Less: Loss on sale of investments OTHER INCOME Other 175,000 TOTAL (A) 2,769,901 3,293,794 PROVISIONS (Other than taxation) (a) For diminution in the value of investments (22,950)155,739 (b) For doubtful debts (30,108)5 OTHER EXPENSES (a) Expenses other than those related to Insurance Business Employees' related remuneration and welfare benefits 46,562 37,529 (b) Corporate Social Responsibility Expenses 18,827 530 (c) Bad Debts written off 43,715 (d) Remuneration to Directors and others (e) Amalgamation Expenses 77,773 (f) Interest on Debentures 133,364 133,364 (g) Penalty TOTAL (B) 267,183 327,162 Profit/(Loss) before Tax 2,502,718 2,966,632 Provision for Taxation: - Current Tax / Minimum Alternate Tax (MAT) 613,717 655,426 Deferred Tax 12,576 55,270 Profit /(Loss) after Tax 1,833,731 2,298,630 **APPROPRIATIONS** (a) Interim dividend paid during the period (b) Proposed final dividend (c) Dividend distribution tax (d) Transfer to any Reserves or Other Accounts (e) Transfer to Debenture Redemption Reserve 24,300 48,600 (f) Transfer to Contingency Reserve for Unexpired Risks Balance of profit / (loss) brought forward 5,074,847 2,984,374 from last year Balance carried forward to Balance Sheet 6,884,277 5,234,404





ISO Certification for the Standardization and uniformity processes being followed ISO 27001: 2013 across organization/company



Rated 'iAAA' by ICRA indicating its highest claims paying ability



ISO Certification for Risk & Loss Mitigation and Cost Management Dept.

Motor Insurance Travel Insurance

Health Insurance

Home Insurance

Commercial Insurance

Rural Insurance

For more details on the risk factors, terms and conditions, please read the sales brochure/ prospectus before concluding the sale.

"NA" denotes Not Applicable. 1. The above results for the half year ended September 30, 2019 which have been subjected to limited review by the Statutory Auditors, were reviewed by the Audit and Compliance Committee of Directors and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on October 23, 2019, in terms of circular on Public Disclosure by Insurance Regulatory and Development Authority of India. 2. Ratios are computed in accordance with and as per definition given in the Master Circular on Preparation of Financial Statements dated October 5, 2012 & subsequent corrigendum thereon dated July 3, 2013 (except for ratios at Sr. No. 18 - 21 in Form NL - 30 A above). 3. Credit Rating for Unsecured Non-Convertible Debentures (NCD) is 'AAA' by both CRISIL and ICRA. 4. The previous due date for payment of Interest on NCD was November 9, 2018 and the interest was paid on the said due date. 5. The next due date for payment of Interest on NCD is November 9, 2019 and total interest due and payable on NCD on November 9, 2019 is ₹266,000 ('000s). 6. Networth as on September 30, 2019: ₹21,699,081 ('000s) [Previous Period ₹19,934,842 ('000s)] (Computed as per definition laid down by IRDAI). 7. Earnings per share as on September 30, 2019: Basic: ₹3.03 (Previous Period ₹3.79). 8. The Board of Directors of the Company approved the Share Purchase Agreement, entered into by and amongst the Company, Housing Development Finance Corporation Limited (HDFC Limited), Apollo Munich Health Insurance Company Limited (Apollo Munich), Apollo Hospitals Enterprise Limited, Apollo Energy Company Limited and Munich Health Holding AG, in connection with the acquisition of upto 51.2% of the capital of Apollo Munich by HDFC Limited and subsequent merger of Apollo Munich into the Company. The said acquisition and merger is subject to regulatory approvals. 9. Previous year figures have been regrouped, wherever necessary, for better presentation and understanding.

1" Floor, HDFC House, 165 - 166 Backbay Reclamation, H. T. Parekh Marg, Churchgate, Mumbai - 400 020.

For and on behalf of the Board of Directors

Deepak S. Parekh Place: Mumbai Chairman Date: October 23, 2019

CIN: U66030MH2007PLC177117. Customer Service Address: D-301, 3" Floor, Eastern Business District (Magnet Mall), LBS Marg, Bhandup (West), Mumbai - 400 078. Customer Service No: 022 - 6234 6234 / 0120 - 6234 6234 care@hdfcergo.com | www.hdfcergo.com. Trade Logo displayed above belongs to HDFC Ltd and ERGO International AG and used by the Company under license. UID No. 3792.

विक्रोली कॉपरिट पाक्से प्रा. लि.

CIN NO. U70102MH2010PTC204995 रजिस्टर ऑफिस- प्रॉपर्टी मॅनेजमेंन्ट ऑफिस, टॉवर बी, बेसमेन्ट १, २४७ पार्क, एल. बी. एस मार्ग,विक्रोली पश्चिम, मुंबई ४०० ०८३, महाराष्ट्र,

इंडिया, दुरध्वनी : ९१ २२ ४२३१८११२. इंमेल – info@247park.com, www.embassyofficeparks.com

आमच्या सर्व्हे नं. १०५, १०५/१ ते ३८, १०५/३९ (पार्ट), १०५/४०-४१, १०५/४२, १०५/४४ (पार्ट), १०६, १०७ हरियाली गाव, एल. बी. एस मार्ग, विक्रोली पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र येथील औद्योगिक आय. टी. इमारत या प्रकल्पाला पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून पर्यावरण विषयक मंजुरी देण्यात आली आहे.

सदर पर्यावरण विषयक मंजूरीची प्रत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या कार्यालयामध्ये आणि पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या www.ecmpcb.in या संकेतस्थळावर

विक्रोली कॉर्पोरेट पार्क्स प्रा. लि.



UCO BANK

डाळा शाखा, भारतीय क्रीडा मंदिर, नायगाव क्रॉस रोड, वडाळा, मुबई–४०० ०३१

ईमेल : wadala@ucobank.co.in, दूर. : ०२२-२४१२७७११ जोडपत्र IV

कब्जा सूचना [नियम-८(१)] (स्थावर मिळकतीसाठी)

ज्याअर्थी,

निम्नस्वाक्षरीकारांनी **युको बँक, वरळी शाखाचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १२.०६.२०१९ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार श्री. राजाराम दत्ताराम कांबळी आणि सौ. गौरी राजाराम कांबळी ह्यांना सूचनेत दिलेल्या रक्कम रु. ३९,५७,००३.६७ (रुपये एकोणचाळीस लाख सत्तावन्न हजार तीन आणि पैसे सद्सष्ट मात्र) अधिक ३०.०४.२०१५ पासूनचे व्याज व लागू न झालेले व्याज, अनुषंगिक खर्च, प्रभार व परिव्यय इ. रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसात करण्यास

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/गहाणदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर

करून ह्या २३ ऑक्टोबर, २०१९ रोजी घेतला. विशेषत: कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा युको बँक, वडाळा शाखेच्या रक्कम रु. ३९,५७,००३.६७ (रुपये एकोणचाळीस लाख सत्तावन्न हजार तीन आणि पैसे सद्सष्ट मात्र) आणि व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील.

तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेसंदर्भात ॲक्टच्या कलम (१३) च्या उप-कलम (८) च्या तरत्दींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

स्थावर मिळकतीचे वर्णन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाच्या हद्दीमधील आणि कल्याणच्या उपजिल्हा आणि ठाणेच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील गाव नांदिवली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणेचा सर्व्हे क्र. १३, हिस्सा क्र. भाग मोज. १००० चौ. मीटर्स धारक प्र. ना. जिमनीवर स्थित समर्थ नगर, श्री स्वामी मठ, नांदिवली, डोंबिवली (पूर्व), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, श्री जयमल्हार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड मधील "श्री जयमल्हार" अशा ज्ञात इमारतीमधील ४ थ्या मजल्यावरील फ्लंट क्र. ४०४, मोजमापित ६४५ चौ.फू. बि. अ. क्षेत्र + २०५ चौ.फूट मोकळा टेरेस एकूण मोजमापित ८५० चौ.फूट बि. अ. क्षेत्र.

दिनांक: २३.१०.२०१९ ठिकाण: डोंबिवली (पूर्व)

अ. कर्जदार आणि सहकर्जदाराचे नाव/कर्ज

फाईल क्र./शाखेचे नाव

प्राधिकृत अधिकारी युको बँक, वरळी शाखा

जीई पॉवर इंडिया लिमिटेड

सीआयएन : एल७४१४०एमएच१९९२पीएलसी०६८३७९ नोंदणीकृत कार्यालयः 'द इंटरनॅशनल', V मजला, १६, मरीन लाईन्स क्रॉस रोड नं. १, महर्षी कर्वे रोड लगत, चर्चगेट, मुंबई-४०० ०२० (भारत)

टेलि. नं. : ०२२-६६३९९२५५/६६३९९२६० वेबसाईटः www.ge.com/in/ge-power-india-limited

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ व ४७ (१)(ए) ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, अन्य बाबींसह ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही करिता कंपनीच्या अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना विचारात घेणे व मंज्री देण्यासाठी सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची

सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.ge.com/in/ge-power-india-limited आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर उपलब्ध आहे. जीई पॉवर इंडिया लिमिटेड करिता

स्थळः नोएडा दिनांकः २४ ऑक्टोबर, २०१९ कंपनी सचिव

यूको बैंक



वडाळा शाखा, भारतीय क्रीडा मंदिर, नायगांव क्रॉस रोड, वडाळा, मुंबई - ४०००३१ ईमेल : wadala@ucobank.co.in फोन : ०२२-२४१२७७११

कब्जा सूचना

[नियम-८(१)] (स्थावर मिळकतीकरिता)

निम्नस्वाक्षरीकारांनी **युको बँक, वरळी शाखा** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २६.०६.२०१९ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार **श्री. राजेश मिश्रा आणि श्रीम. सुमन राजेश मिश्रा** ह्यांना मागणी सुचनेत दिलेली रक्कम रु. १६,५३,२५२.०० **(रुपये सोळा लाख त्रेपन्न हजार दोनशे बावन्न मात्र)** सूचनेच्या दिनांकाप्रमाणे ३१.०१.२०१९ पर्यंत व्याजाच्या समावेशासह ३१.०१.२०१९ पृढील व्याज, अनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. रकमेची परतफेड त्यावरील पुढील व्याज, परिव्यय आणि आकार इ. ची परतफेड करण्याकरिता बोलाविण्यात

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/गहाणदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक** कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सह वाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून

ह्या **२३ ऑक्टोबर, २०१९** रोजी घेतला. विशेषतः कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार युको बँक, वडाळा शाखेच्या रक्कम ह. १६,०३,२५२.०० (रुपये सोळा लाख तीन हजार दोनशे बावन्न मात्र) त्यावरील पुढील व्याजासहित

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम (१३) चे उप-कलम (८) च्या तरत्दींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

पुर्णा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तालुका आणि नोंदणीकृत उप-जिल्हा, भिवंडी नोंदणीकृत उप जिल्हा भिवंडी, नोंदणीकृत उप जिल्हा, भिवंडी, नोंदणीकृत जिल्हा ठाणे गाव पुर्णा, तालुका-भिवडी जमीन धारक सर्व्हे क्र. १८६, हिस्सा क्र. ३ (पार्ट) जिमनीवर बांधकामित ''गायत्री रेसिडेन्सी'' अशा ज्ञात कॉम्प्लेक्सचे इमारत क्र. बी ४ मोज. ४५७ चौ. फू. किंवा ४२.४७ चौ. मीटर (चटई क्षेत्र), १ ला मजला, फ्लॅट क्र. १०४.

दिनांक : २३.१०.२०१९ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : भिवंडी युको बँक, वरळी शाखा

TECHNOLOGY

पीसीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड सीआयएन: एल ७४२०० एमएच १९८१ पीएलसी ०२४२७९

नोंद. कार्या.: कार्यालय जागा क्र. १. गट क्र. ४७८. आळंदी मार्कल रोड. ता. खेड. आळंदी, जि. पुणे-४१२१०६. **कॉ. कार्यालय :** ζ वा मजला, टेक्नोसिटी प्लॉट क्र. एक्स $\zeta/3$, एमआयडीसी, म्हापे, नवी मुंबई-४००७०१, टेलि. ०२२-४१२९६१११,

फॅक्स क्र. + ९१-२२-४१२९६०८२, Web. www.pcstech.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, सेक्युरिटी ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग रेग्युलेशन) २०१५ च्या रेग्युलेशन ४७ च्या सहवाचता रेग्युलेशन २९ अन्वये कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३० सप्टेंबर, २०१९ रोजीस संपलेल्या दसऱ्या तिमाही आणि अर्धवर्षासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षा विचारात आणि मंजूर करण्यासाठी बुधवार, दिनांक ६ नोव्हेंबर, २०१९ रोजी घेण्यात येणार आहे.

सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.pcstech.com आणि स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ www.bseindia.com यावरही उपलब्ध असणार आहे.

सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इन्सायडर ट्रेडिंगसाठी प्रतिबंध) च्या रेग्युलेशन २०१५ आणि कंपनीज् इंटरनल कोड फॉर प्रेव्हिनर्शन ऑफ इन्सायडर टेडिंगनुसार कंपनीच्या रोखीमधील व्यवहाराकरिता कंपनीच्या पदाधिकारी व्यक्तींला ट्रेडिंग विंडो ८ नोव्हेंबर, २०१९ पर्यंत बंद राहील.

ठिकाण : मुंबई दिनांक: २४ ऑक्टोबर, २०१९

पीसीएस टेक्नॉलॉजी लिमिटेडकरिता मेहल मोनानी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

मंडळाच्या आदेशावरून

बैक ऑफ इंडिया BOI 🔭 Relationship beyond banking

चेंबूर शाखा : आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-४०० ०७१ द्र. : २५२९ ७४२६, २५२२ ८१११, २८५५१८६५, रंप२२५८०१ फॅक्स : २५२२५३०५

जोडपत्र−।∨ (नियम ८(१) पहा) कञा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडिया, चेंबूर शाखाचे** (संस्थेचे नाव) प्राधिकृत अधिकारी या नात्याने

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २८/०६/२०१९ रोजी मागणी सूचना जारी करून श्री. नितिन कृष्णा मोहिते यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. ६.४० लाख (अक्षरात सहा लाख चाळीस हजार) या रकमेची परतफेड सदर सचना प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन २२ **ऑक्टोबर, २०१९** रोजी कब्जा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया, चेंबुर शाखा, मुंबई च्या रक्कम रु. ६.४० लाख आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन श्री. नितिन कृष्णा मोहिते यांच्या नावे चटई क्षेत्र २२४.०० चौ. फूट आणि बिल्टअप क्षेत्र २८६.४४ चौ.फूट दुकान क्र. ०१, तळमजला, रीजन्सी पार्क सीएचएसएल, प्लॉट क्र. २, सेक्टर-५, खारघर, नवी मुंबई,

प्राधिकृत अधिकारी दिनांक : २२/१०/२०१९ (संजीव कुमार सिंग)

महाराष्ट्र-४१० २१० **मिळकतीविरुद्ध कर्जाचे** समभाग गहाण मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग.

स्थळ : खारघर

२२ । राकेश नवीनचंद्र परमार/

२३ सजय दत्तात्रय अनभवणे

थकीत देय

३१.१०.२०१९

सूचनेची

एमएच०१७०११०००४६६९

NOTICE KHANDWALA SECURITIES LIMITED

CIN: L67120MH1993PLC070709 Registered Office: Ground Floor, Vikas Building, Green Street, Fort, Mumbai - 400 023. Tel. No.: 91-22-40767373; Fax No.: 91-22-40767377

Website: www.kslindia.com; Email: investorgrievances@kslindia.com Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, November 8, 2019 at the Registered Office of the Company, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2019 and such other matters

with the permission of the chair. This information is also available on the website of the Company at www.kslindia.com and website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Khandwala Securities Ltd.

Date: October 24, 2019 Place : Mumbai

Paresh J. Khandwala Managing Director

punjab national bank .the name you can BANK upon

तळ मजला, प्रगती टॉवर, प्लॉट क्र. सी-९, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई-४०० ०५१ दू :: ०२२-२६५३२७४२

ई-मेल- bo7538@pnb.co.in

परिशिष्ट IV

(नियम ८ (।) पहा) कब्जा सूचना

दिनांक : २४/१०/२०१९

ठिकाण : मुंबई

गट क्र. ३४, बिल्डिंगचे नावः सिल्व्हर कॅस्सल, घर क्र.: २०३, २ रा मजला, प्लॉट क्र.: ३४, सेक्टर ०७.०२.२०१९

तीर्थ द्वारका गुलमोहर सीएचएस लि., घर क्र.: ३०१, ३ रा मजला, प्लॉट क्र.: १९ए, सेक्टर वॉर्ड क्र.: ०९.०१.२०१९

वॉर्ड क्र.: ५२, लॅण्डमार्कः पोलिस चौकी जवळ, गावः द्रोणागिरी, ठिकाणः ओएनजीसी-द्रोणागिरी.

तालुकाः उरण, राज्यः महाराष्ट्र, पिन कोडः ४०० ७०२.

पंजाब नॅशनल बँक चे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दि. ०१.०८.२०१९ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार श्री. हेमंत अरविंद कपाडिया (कर्जदार) आणि श्रीम. गीता एच. कपाडिया (हमीदार) यांना स्चनेमध्ये नमुद केलेली रक्कम रु. २,७७,०७,५९७/- (रुपये दोन करोड सत्याहत्तर लाख सात हजार पाचशे सत्याण्णव मात्र) 3१.०७.२०१९) रोजी प्रमाणे सह पढील व्याज आणि खर्च ही रक्कम सदरह सचना प्राप्त झाल्याच्या

तारखेपासून/ सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते. कर्जदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार/हमीदार/ गहाणवटदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदरह् अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदरहू नियमावलीच्या नियम ८ अन्वये यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा २४ ऑक्टोबर, २०१९ रोजी कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणवटदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की,

त्यांनी सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा पंजाब नॅशनल बँकेच्या रक्कम रु. २,७७,०७,५९७/ - (रुपये दोन करोड सत्याहत्तर लाख सात हजार पाचशे सत्याण्णव मात्र) ३१.०७.२०१९ सह संपूर्ण प्रदानापर्यंत त्यावरील पुढील व्याज आणि खर्च या रकमेच्या प्रभाराच्या अधीन राहील

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. बी-६०७, बी-८०५, बी-८०६ आणि बी-८०७, दि बँक ऑफ बडोदा एम्प्लॉईज, चंद्रलेखा सीएचएस लि., वामनराव सावंत रोड, दिहसर (पूर्व), मुंबई-४०० ०६८ येथील मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.

> सही/-(आर. सेकर) प्राधिकृत आधिकारी पंजाब नॅशनल बँक

क्र.

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

नोंदणीकृत कार्यालय: नॅशनल इन्शुरन्स बिल्डिंग, ६ वा मजला, १४, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२० पनवेल शाखाः दुकान क्र २ ते ६, तळ मजला, सुर्य किरण बिल्डिंग, प्लॉट क्र. ५, सेक्टर क्र. ५, 'डी' मार्टच्या मागे, नील वर्धमानच्या समोर, नवे पनवेल (पूर्व), रायगड जिल्हा-४१० २०६. दूर: ०२२–२७४५०८५३, ०२२–२७४५५८१५. ई–मेल: panvel@gichfindia.com

सांकेतिक कब्जा

दि सिक्य्रिटी (एन्फोर्समेंट) रुल्स् २००२ च्या नियम ८ च्या उप-नियम (१) अन्वये

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी जीआयसीएचएफएलचे प्राधिकृत अधिकारी म्हणून संबंधित सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसात थकबाकी चुकती करण्यासाठी खालील नावाचे तुम्ही/कर्जदार यांना बोलाविण्यासाठी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये संबंधित तारखांना जारी केलेल्या मागणी सचनेला अनुसरून तम्ही विहित कालावधीत सदर थकबाकी चुकती करण्यात कसर केलेली आहे. त्यामळे जीआयसीएचएफएलने सरफैसी ॲक्ट. २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम (४) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे खालील नमूद तारण मत्तेचा सांकेतिक कब्जा घेतला आहे.

गहाण मिळकतीचा पत्ता

क्र.	फाईल क्र./शाखेचे नाव		सूचनेची तारीख	३१.१०.२०१९ रोजीस (रु. मध्ये
8	आकाश अंकुश सोनावणे/ कविता अंकुश सोनावणे/ एमएच०१७०६१०००७१२४	गट क्र.: प्लॉट क्र. १/२/२ए, इमारतीचे नाव प्रिमियर रेसिडेन्सी, हाऊस क्र. १०४, १ ला मजला, प्लॉट क्र. १/२/२ए, सेक्टर वॉर्ड क्र.: १४, लॅन्ड मार्कः बालाजी स्वीट समोर, गावः तलोजा पंचानंद, ठिकाणः तलोजा ए. व्ही. तालुकाः पनवेल, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२०८.		१४,९५,५६४/-
?	अविनाश रामपाल सरोज/ एमएच०१७०६१०००६०३०	गंगोत्री अपार्टमेंट, हाऊस क्र. ००१, मजला क्र. तळ, प्लॉट क्र.: ३४०, लॅन्ड मार्कः मौर्या मार्बल जवळ, गावः शिरवणे नेरुळ, ठिकाणः नेरुळ, नोड-॥।, तालुकाः नवी मुंबई, राज्य महाराष्ट्र, पिन कोडः ४०० ७०६.	१२.०७.२०१९	१८,१०,८६४/-
æ	विजय जनार्दन आव्हाड/ जनार्दन शंकर आव्हाड/ एमएच०१७०६१०००४५९५	चंद्रेश निकेतन इ एफ जी एच आय सीएचएस, हाऊस क्र.: २०५/जी-विंग, मजला क्र. २ रा मजला, प्लॉट क्र.: एस. एन. ८३/१२, ३ आणि इतर, स्ट्रीट नावः कल्याण शिळ रोड, सेक्टर वॉर्ड क्र.: लोढा हेवेन, लॅन्ड मार्कः शिवाजी चौक जवळ, गावः निल्जे-डोंबिवली-पूर्व, ठिकाणः निल्जे, तालुकाः कल्याण, राज्य महाराष्ट्र, पिनकोडः ४२१२०४		१०,०७,७७८/-
8	नागेश्वर रामलखण राम/ निर्मला नागेश्वर राम/ रामलखण राम/ एमएच०१७०६००१०४२८१	गट क्र.: एस-४८३एच-३-७, बिल्डिंग नावः साई कृपा, हाऊस क्र. बी-७२, मजला क्र.: ७ वा मजला, गावः जुना पनवेल, ठिकाणः पनवेल सिटी, तालुकाः नवी मुंबई, राज्य महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२०६.	०५.०७.२०१९	६,७३,०१९/-
ч	प्रकाश मोहन मुस्कर/ गणेश मोहन मुस्कर/ एमएच०१७०६१०००७३४७	गट क्र.: १३/१पी, इमारतीचे नावः मनोरमा नगर, हाऊस क्र.: ७०६/ए-विंग, ७ वा मजला, प्लॉट क्र. एस. क्र. १३/१पी, स्ट्रीट नाव कर्जत रोड, लॅन्ड मार्कः गोपाल नगर जवळ, गावः कुळगाव, ठिकाण अंबरनाथ, तालुकाः अंबरनाथ, राज्यः महाराष्ट्र, पिनकोड ४२१ ५०१	०५.०७.२०१९	२०,४६,९६७/-
Ę	कदम सुरेश सदाशिव/ कदम स्नेहा एस/ एमएच०१७०६००१०६८११	स्वागत सीएचएस लि., इमारत क्र. ए-३, हाऊस क्र. ५, मजला क्र.: १ ला मजला, सेक्टर वॉर्ड क्र.: २४, लॅन्ड मार्कः तेर्णा कॉलेज, गावः नेरुळ, ठिकाणः नेरुळ नोड-॥, राज्य महाराष्ट्र, पिन कोडः ४०० ७०६	१४.०१.२०१९	₹,७८,₹०८/−
O	सागर सुरेश घाडगे/ सुरेश राजाराम घाडगे/ एमएच०१७०६१०००३९३२	युटी क्र.ः सीटीएस क्र. ५/२०९/२१०, इमारतीचे नावः गिरानी संकेत, केआरए-५५ एसटीडी चायना एम, हाऊस क्र. ३०७, ३ रा मजला, लॅन्ड मार्कः दोस्ती फ्लेमिंग जवळ, टॉवर, गावः रामटेकडी, सेवरी, ठिकाणः सेवरी, तालुकाः मुंबई, राज्यः महाराष्ट्र, पिन कोडः ४०० ०१५	०५.१२.२०१८	११,२७,९७३/-
۷	वाशवी सुनिल सुर्यवंशी/ सुनिल सुर्यवंशी/ एमएच०१७०६००१०९२८१	फ्लॅट क्र. डी-३०२, ३ रा मजला, ''वास्तू हिल्स'' एस. क्र.: ८३/२पी ८५/१ शिरगाव, बदलापूर (पू), लोढा हेवेन जवळ, बदलापूर (पू), पिन कोडः ४००६०७	०९.०१.२०१९	८,९८,८५३/-
9	सिता रमेश जाधव/ रमेश पांडुरंग जाधव/ एमएच०१७०६१०००६१६८	आत्माराम नगर-लोक ग्राम, हाऊस क्र.ः ८०६, मजला क्र.ः ८ वा मजला, प्लॉट क्र. २२०, २२१/१/२ इटीसी, स्ट्रीट नावः कोलसेवाडी, लॅन्ड मार्कः कल्याण राय पासून ०.५००० कि. मी., गावः कोलसेवाडी, ठिकाणः कल्याण आरएस, तालुकाः कल्याण, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः४२१३०१.	१२.०७.२०१९	३३,५६,३५६/-
१०	सेलवन सुदलाईया ए/ पेरीयानाची सेलवन ए/ एमएच०१७०६१०००३६५४	गट क्र.: एस. क्र.: १०२, एच. क्र.: २, बिल्डिंग नावः पंचवटी, ओमकार पुरम, हाऊस क्र.: ३०३/ई-विंग, ३ रा मजला, लॅन्ड मार्कः अडाई गाव, ठिकाणः अडाई, तालुकाः पनवेल, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२०६.	१४.१२.२०१७	५,५१,२८८/-
११	हेमंत सदानंद दळवी/ लक्ष्मी सदानंद दळवी/ एमएच०१७०६१०००५३७७	युटी क्र.ः सीटीएस क्र. ८२७ सी, एस. एन. २३९/१, इमारत नावः शेरावती नगरी निवारा सीएचएस लि., हाऊस क्र.ः ए/१४, इमारत क्र. ०२, मजला क्र.ः ३ रा मजला, प्लॉट क्र. ०८, स्ट्रीट नावः जे. अरुणकुमार वैद्य मार्ग, लॅन्ड मार्कः निवारा स्कूल जवळ, गावः मालाड-पूर्व, ठिकाणः नगरी निवारा, तालुकाः मुंबई, राज्यः महाराष्ट्र, पिन कोडः ४०० ०६५.		१०,२१,५०१/-
१२	पाताडे क्रिष्णा सहदेव/ राधीका क्रिष्णा पाताडे/ एमएच०१७०६००१०५६४४	युटी क्र.ः एस. क्र. १३८, एच. क्र. १, २ इमारत नावः चंद्रेश रिजेन्सी एलटीओ एस हाऊस क्र.ः क्यू१०४, मजला क्र.ः १ ला मजला, गावः निल्जे डोंबिवली, ठिकाणः डोंबिवली, तालुकाः मुंबई, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४२१२०१.	०७.०८.२०१७	३,५१,८७३/-
१३	कांबळे संदीप कैलाश/ कांबळे लिलाबाई कैलाश/ एमएच०१७०६००१०३३४६	गट क्र.ः एस-३८, एच-०१, इमारत नावः वास्तू टेरेस, हाऊस क्र.ः बी-३०२, ३ रा मजला, गावः बेलावली गाव, ठिकाणः बदलापूर इ. डी., तालुकाः बदलापूर, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४२१५०३	09.08.7089	२,५७,८५२/-
१४	सचिन रामचंद्र पाटील/ सारीका सचिन पाटील/ एमएच०१७०६१०००२४७८	प्रथमेश विहार, हाऊस क्र.: ००६, ३ रा मजला, प्लॉट क्र.: १०१, सेक्टर वॉर्ड क्र.: सेक्ट- १९/२०, लॅन्डमार्कः वोडाफोन मिनी सेंटर जवळ, गावः फणस पाडा, बेलापूर, ठिकाणः बेलापूर नोड-V, तालुकाः नवी मुंबई, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४००६१४		१३,०७,३००/-
१५	प्रकाश मनोहर परब/ एमएच०१७०६१०००६०९९	गट क्र.: ३३डी आणि ३३इ/पी१-सीटीएस-८९७१ पी, इमारतीचे नावः हिलपार्क सीएचएस लि., हाऊस क्र.: ४०१, मजला क्र.: ४ था मजला, प्लॉट क्र.: एस. एन. ३३डी आणि ३३इ/पी१-सीटीएस-८, लॅन्ड मार्क, गावदेवी मंदिर जवळ, गावः वडवली, ठिकाणः अबंरनाथ, तालुकाः अबंरनाथ-पूर्व, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४२१५०१	०५.०७.२०१९	१४,६३,३७३/-
१६	ठोंबरे सुखदेव भगवान/ ठोंबरे शकुंतला सुखदेव/ एमएच०१७०६००१०२८५०	इमारतीचे नावः घरकुल अपार्टमेंट क्र. बी-४, हाऊस क्र. १४, मजला क्र.ः ३ रा, सेक्टर वॉर्ड क्र.ः १५, लॅन्ड मार्कः खारघर, ठिकाणः खारघर, तालुकाः नवी मुंबई, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२१०.	२६.१०.२०१८	१,४०,३०८/-
१७	बाळु पांडुरंग साळवे/ प्रतिभा बाळु साळवे/ एमएच०१७०६१०००५१४९	गट क्र.: एस क्र.: ४२, एच. क्र. ०२, इमारतीचे नावः गोकुळधाम कॉम्प्लेक्स, हाऊस क्र.: २०१/बी-विंग, २ रा मजला, प्लॉट क्र.: इमारत क्र. ०१, सेक्टर वॉर्ड क्र.: शिलोत्त रायचूर, लॅन्ड मार्कः बालाजी मंदिर जवळ, गावः सुखापूर, तालुकाः पनवेल, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२०६.		१३,३९,२८०/-
१८	संजिव शंभोलाल चंदन/ एमएच०१७०६१०००७५१५	गट क्र.ः सीटीएस क्र. १९४-ए, इमारतीचे नावः घाटकोपर दक्षता पोलीस सीएचएस लि., हाऊस क्र. ९, मजला क्र.ः २ रा प्लॉट क्र.ः इमारत क्र. बी-४, स्ट्रीट नावः रमाबाई नगर, सेक्टर वॉर्ड क्र.ः आंबेडकर नगर, लॅन्ड मार्कः रमाबाई नगर, गावः घाटकोपर पू, ठिकाणः आर. ए. नगर, तालुकाः मुंबई, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४०० ०७५.	१२.०७.२०१९	४६,५८,७६५/-
१९	सतिष वसंत चौरे/ एमएच०१७०६१०००६०२५	गट क्र.: ४१, एच. क्र.: १८ए, इमारतीचे नावः साई पूजा, हाऊस क्र.: ४०६/बी-विंग, ४ था मजला, प्लॉट क्र.: एस. एन. ४१, एच. एन. १८ए, लॅन्ड मार्कः फायर ब्रिगेड कार्यालयाजवळ, गावः कळंबोली, ठिकाणः कळंबोली नोड, तालुकाः पनवेल, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२१८	०५.०७.२०१९	५,६०,७८८/-
२०	राहुल बालक्रिष्ण भोईर/ एमएच०१७०६१०००७२७४	गट क्र.: ३७/२पी, ३/३८/४, इमारत नावः खतरी ग्रॅन्ड-इमारत क्र. ८, हाऊस क्र.: ४०५, ४ था मजला, प्लॉट क्र.: एस. एन. ३७/२पी, ३/३८/४, लॅन्ड मार्कः आपटे इमारत जवळ, गावः शिरगाव-बदलापूर-पूर्व, ठिकाणः शिरगाव, तालुका-अंबरनाथ, राज्य महाराष्ट्र, पिनकोडः ४२१६०१.	१२.०७.२०१९	२१,७५,७९६/-
२१	ओबैदुर रेहमान सिद्दीकी/ एमएच०१७०६१०००५८९५	गट क्र.: ६२/६१/६०/१०/५/५ए/२/०, इमारतीचे नावः रिव्हर टच, हाऊस क्र.: ६०२/६०४- बी विंग, मजला क्र.: ६ वा, लॅन्ड मार्कः डी. पी. रोड समोर, गावः चिंचवली, ठिकाणः पनवेल, तालकाः खालापर राज्यः महाराष्ट्र पिनकोडः ४१०२०६	२६.११.२०१८	१९,१२,७८९/-

तालुकाः खालापूर, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२०६

` ` `	गायत्री संजय अनभवणे/ एमएच०१७०६१०००२३७३	१३, लॅण्ड मार्कः अय्याप्पा मंदिराजवळ, गावः नवे पनवेल-पूर्व, ठिकाणः पनवेल, तालुकाः पनवेल, राज्यः महाराष्ट्र, पिन कोडः ४१०२०६	. 10. 70 (. 7)	0,4 (, ,4 ()
28	गौतम दत्तात्रय थोरात/ अनिता गौतम थोरात/ एमएच०१७०६१०००५०१४	बिल्डिंगचे नावः हिर ओम अपार्टमेंट, घर क्र.ः ३०३, मजला क्र. ३ रा मजला, प्लॉट क्र. १ आणि २, लॅण्ड मार्कः आंबेडकर चौक जवळ, गावः शिरगाव, ठिकाणः अंबरनाथ, राज्यः महाराष्ट्र, पिन कोडः ४२१६०१.	०५.०७.२०१९	१७,२२,३२२/-
२५	चंद्रशेखर रविंद्र मोहिरे/ एमएच०१७०६१०००६९३६	गट क्र.ः १९८८/१९८९/१९९०/१९९१, बिल्डिंगचे नावः चैत्रबन रेसिडेन्सी, घर क्र.ः ४०१, मजला क्र.ः ४ था, लॅण्ड मार्कः साई मंदिर समोर, गावः पेण, ठिकाणः पेण, तालुका पेण, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४०२१०७		
२६	शशांक ज्योतीकुमार बरुआ/ एमएच०१७०६१०००४२६७	बिल्डिंगचे नावः श्रीजी कृपा, घर क्र.: ३०२, मजला क्र.: ३ रा मजला, प्लॉट क्र. २६, सेक्टरः १९, तळोजा, गावः तळोजा, ठिकाणः तळोजा, तालुकाः नवी मुंबई, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२०८.		१७,६१,६७५/-
२७	सुशील जीवराज लांडगे/ कविता जीवराज लांडगे/ एमएच०१७०६१०००६०८४	गट क्र. ६१/१, बिल्डिंगचे नावः मोहन व्हॅली सीएचएस लि., मंगोलिया बीएल, घर क्र.: ००१/एम विंग, मजला क्र.: तळ, प्लॉट क्र. १ ते १०, लॅण्ड मार्कः मोहन व्हॅली, गावः कुळगाव, ठिकाणः बदलापूर ई. डी, तालुकाः बदलापूर, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४२१५०३	04.09.2088	२६,६०,३५६/-
२८	विनायक सखाराम साटम/ एमएच०१७०६१०००७३७१	नवरे आर्केड सीएचएस, घर क्र.: ४०४, मजला क्र.: ४ था, स्ट्रीटचे नावः स. क्र. ४४६३ पारडी क्र. १८, सेक्टर वॉर्ड क्र. ०७, लॅण्ड मार्कः शिव मंदिर रोड जवळ, गावः कोहज कुंठवली, ठिकाणः अंबरनाथ, तालुकाः अंबरनाथ, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४२१५०१	१२.०७.२०१९	२०,९५,९०८/-
२९	अतहर अन्सारी/ रुबी बेगम/ एमएच०१७०६१०००७०२२	गट क्र.: ४९ अधिक ४३, बिल्डिंगचे नावः सावित्री गुलाब अपार्टमेंट, घर क्र.: २०४, मजला क्र.: २ रा, लॅण्ड मार्कः शिवसेना ऑफिस जवळ, गावः चिंचवली, ठिकाणः खालापूर, तालुकाः खालापूर, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२०२.		१५,३२, १५१/-
३०	वजीर अहमद सरगुरोह/ रुहाना वजीर ए सरगुरोह/ एमएच०१७०६१०००४५५१	प्लॉट क्र. ९९, बिल्डिंगचे नावः साई हार्मोनी, घर क्र. ३०३/सी-विंग, ३ रा मजला, प्लॉट क्र. ९९, सेक्टर वॉर्ड क्र.: २१, लॅण्ड मार्कः सेक्टर २१ उलवे, गावः उलवे, ठिकाणः उलवे, तालुकाः पनवेल, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२०६.	१२.०७.२०१९	३१,६२,८८८/-
38	जिजाबाराव निळकंठ पवार/ सुनंदा जिजाबाराव पवार/ एमएच०१७०६१०००७५२४	प्लॉट क्र. ०२, बिल्डिंगचे नावः ओमकार प्रथमेश, घर क्र.ः ५०६, ५ वा मजला, प्लॉट क्र.ः ०२, सेक्टर वॉर्ड क्र.ः ०४, लॅण्ड मार्कः वॉटर ट्रीटमेंट प्लांटजवळ, गावः करंजाडे, ठिकाणः पनवेल, तालुकाः पनवेल, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२०६.	१२.०७.२०१९	१७,७३,९४१/-
३२	लक्ष्मण गणपत शिंदे/ एमएच०१७०६१०००५७८६	स्वप्नपूर्ती हाऊसिंग स्किम, घर क्र.: २०४/एल-१३, मजला क्र.: २ रा, प्लॉट क्र.: टाईप एनआयजी, सेक्टर वॉर्ड क्र.: ३६, लॅण्ड मार्कः तळोजा जेल, गावः खारघर, ठिकाणः खारघर, तालुकाः नवी मुंबई, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२१०.	१२.०७.२०१९	२२,६२,२१२/-
33	रोहित शामराव ठाकर/ एमएच०१७०६१००३५८२	वस्ती विहार अपार्टमेंट, घर क्र.: ए-१०१, १ ला मजला, प्लॉट क्र.: ०९, लॅण्ड मार्कः प्रायमरी स्कूल कोखे, गावः ग्रामपंचायत कोळखे, ठिकाणः पनवेल शहर, तालुकाः पनवेल, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२०६.	०२.१२.२०१८	६,४६,९२३/-
38	प्रल्हाद पांडुरंग सोडये/ ज्योती पी सोडये/ एमएच०१७०६१०००६०७५	बिल्डिंगचे नावः आरुही भूषण, घर क्र.ः ४०२, मजला क्र.ः ४ था, प्लॉट क्र.ः ८३, सेक्टर वॉर्ड क्र.ः १६, लॅण्ड मार्कः नवीन एनएमएमसी डेपोच्या जवळ, गावः कळंबोली, ठिकाणः खारघर, तालुकाः नवी मुंबई, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१० २१०.	१२.०७.२०१९	१२,१३,६३६/-
३५	हसन सिराजुद्दीन शेख/ रफत हसन शेख/ एमएच०१७०६१०००७०६१	गट क्र.: ३, ह. क्र. ४-ए, बिल्डिंगचे नावः आमना कॉम्प्लेक्स, घर क्र.: १०१/ए-विंग, मजला क्र. १ ला मजला, प्लॉट क्र.: स. क्र. ३/हि. क्र. ४ए, लॅण्ड मार्कः मस्जिदच्या मागे, गावः मामदापूर, ठिकाणः कर्जत (रायगड (एमएच)), तालुकाः कर्जत, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२०१.	१२.०७.२०१९	११,२२,२७९/-
३६	शांताराम वामन पेडणेकर/ एमएच०१७०६१०००६०५३	प्लॉट क्र. ५१, बिल्डिंगचे नावः टिना अपार्टमेंट सीएचएस लि., घर क्र.ः १०१, १ ला मजला, प्लॉट क्र.ः ५१, सेक्टर वॉर्ड क्र.ः ०९, लॅण्ड मार्कः एमएसीबी ऑफिसच्या जवळ, गावः कामोठे, ठिकाणः कामोठे, तालुकाः पनवेल, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२०९.	०५.०७.२०१९	१४,३५,७९०/-
३७	चंद्रकांत नामदेव शिंदे/ एमएच०१७०६१०००५२९५	गट क्र.ः सीटीएस क्र. ४३८३, बिल्डिंगचे नावः सम्राट प्लाझा सीएचएस लि., घर क्र.ः ०४, तळ मजला, प्लॉट क्र.ः ४, लॅण्ड मार्कः भिडेवाडी जवळ, गावः कनसाई-भिडेवाडी, ठिकाणः अंबरनाथ, तालुका-अंबरनाथ-पूर्व, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४२१५०१.	०५.०७.२०१९	२०,८०,०१३/-
36	मल्लू सिध्दाप्पा बंडीवदार/ यल्लम्मा मल्लू बंडीवदार/ एमएच०१७०६१०००५०७२	गट क्र.: प्लॉट क्र. ७६०, बिल्डिंगचे नावः मारुती अपार्टमेंट, घर क्र.: ४०१, ४ था मजला, प्लॉट क्र. ७६०, सेक्टर वॉर्ड क्र.: शिरवणे, लॅण्ड मार्कः फिश मार्केटच्या समोर, गावः नेरुळ, ठिकाणः नेरुळ नोड-॥, तालुकाः नवी मुंबई, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४००७०६.	१२.०७.२०१९	१०,६७,९४१/-
39	निर्मला सुभाष मुट्टयाल/ सुभाष बाबूराव मुट्टयाल/ एमएच०१७०६१०००३५५८	गट क्र.: ग. क्र. ३७, बिल्डिंगचे नावः समर्थ कृपा, घर क्र.: बी-२०६, मजला क्र.: २ रा मजला, प्लॉट क्र. १२/१३, लॅण्ड मार्कः दत्त मंदिराजवळ, गावः दिहवली, कर्जत, ठिकाणः पनवेल, तालुकाः कर्जत, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४१०२०६.	१२.०७.२०१९	९,१६,०८४/-
४०	सुधीर वसंत खांबे/ वसंत काळू खांबे/ एमएच०१७०६१०००७४७८	गट क्र.ः सीटीएस ९, ११, १२, १३ टीएन-२, बिल्डिंगचे नावः ओम श्री स्वामी समर्थ सीएचएस लि. (स, घर क्र.ः ए-७०२/बिल्डिंग आर-१, मजला क्र.ः ७ वा मजला, प्लॉट क्र.ः टिका क्र. ०२, स्ट्रीटचे नावः खारटन रोड, सेक्टर वॉर्ड क्र.ः ०२, लॅण्ड मार्कः फायर ब्रिज जवळ, गावः चेंदनी, ठिकाणः ठाणे, तालुकाः ठाणे, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४००६०१.	०५.०७.२०१९	१६,०४,५४३/-
४१	शारदा विजय खाडे/ विजय पांडूरंग खाडे/ एमएच०१७०६१०००६९८४	गट क्र.: २७, एच. क्र. ०४, बिल्डिंगचे नावः शिवालया सीएचएस, घर क्र.: ४०३, मजला क्र.: ४ था, प्लॉट क्र.: ०५, लॅण्ड मार्कः किर्ती उदयच्या मागे, गावः कात्रपव-बदलापूर, ठिकाणः अंबरनाथ, तालुकाः अंबरनाथ, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४२१५०१.	०५.०७.२०१९	२३,४५,७९१/-
83	विष्णू मोहन मिस्त्री/ एमएच०१७०६१०००४७६०	गट क्र.: प्लॉट क्र.: ०५, बिल्डिंगचे नावः अष्टिवनायक सीएचएस लि., घर क्र.: अपार्टमेंट क्र. ए/११/०:३, मजला क्र.: तळ, प्लॉट क्र.: ०५, सेक्टर वॉर्ड क्र.: ८बी, लॅण्ड मार्कः कालिमाता मंदिराजवळ, गावः शाहबाज-सीबीडी बेलापूर, ठिकाणः बेलापूर नोड-॥, तालुकाः नवी मुंबई, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४००६१४.	०५.०७.२०१९	७,८७,९८२/-
पटे म	टा गन्नोरे कर्जनांग गत्मे गता	्राज्यः महाराष्ट्र, ।पनकाङः ४००५८४. गचनेच्या तारखेपासन् ७ दिवसांत जीआयसीएचएफएलला संबंधित मिळकतींचा रिक्त आणि शांततापर्ण कब्ज	र मार्टि समायामाठी	गाटारे बोल्वियागाट

पुढे, सदर सूचनेने, कर्जदारांना याद्वारे सदर सूचनेच्या तारखेपासून ७ दिवसांत जीआयसीएचएफएलला संबंधित मिळकतींचा रिक्त आणि शांततापूर्ण कब्जा सुर्पूद करण्यासाठी याद्वारे बोलविण्यात येत आहे. अन्यथा निम्नस्वाक्षरीकार सरफैसी ॲक्ट, २००२ आणि त्याच्या नियमान्वये पुरविलेल्या तरतुर्दीसह सूचीतील मिळकर्तींचा विनियोग करु आणि/किंवा पद्भत स्वीकारण्याद्वारे वरील मिळकर्तींचा

सांकेतिक कब्जा घेण्याची प्रक्रिया करण्याकरिता प्रतिबंधित असतील. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील उल्लेखित मिळकती/तारण मत्ता किंवा त्याच्या कोणत्याही भागासह कोणताही व्यवहार करु नये आणि मिळकर्ती/तारण मत्तांशी करण्यात येणारा कोणताही व्यवहार हा जीआयसीएचएफएलच्या पूर्ण देयापर्यंत त्यावरील पुढील व्याजासह देय असणाऱ्या मिळकतीं/तारण मत्तांच्यासापेक्ष वरील नमूद रकमेकरिता भाराअधीन राहील.

> जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.साठी प्राधिकृत अधिकारी

दिनांक : २५/१०/२०१९ ठिकाण : पनवेल

epaper freepressjournal in